

Frauenzimmers Verz. d. Oxf. H. 296, a, No. 718.

होरक 1) m. n. *Diamant* AK. 3, 4, 25, 186. TRIK. 2, 9, 31. H. 1065. PAKṢAR. 1, 1, 73. विधि Verz. d. Oxf. H. 320, b, No. 760. — 2) ein best. Metrum, = होर COLBR. Misc. Ess. 2, 157 (39).

होरभट्ट (v. l. होरभद्र) m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 318, a, 30. होररात्र als Bed. von संतानिका H. an. 4, 39. होराङ्ग (होर + 3. अङ्ग) n. Indra's Donnerkeil ÇABDAM. im ÇKDR. होल n. der männliche Same ÇABDĀRTHAK. bei WILSON. होलुक n. RUM ÇABDAR. im ÇKDR. होष Gesanginterjection PAKṢAR. Br. 8, 8, 19. होषोस्वर n. N. eines Sāman LĪTJ. 7, 8, 5.

होहोकार m. der Ausruf der Freude ही ही LALIT. ed. Calc. 137, 9, 279, 3. 1. ऊ, हुहोति DHĀTUP. 25, 1 (दाने, घ्रादाने, घ्रदने, प्रीणने). P. 6, 1, 192. VOP. 10, 1. हुहुमस्. हुहुति (P. 6, 4, 87. VOP. 10, 2), हुहुत्, हुहुति, हुहुति-

तन, हुहुवाम, हुहुवानि, हुहुधि und हुहुधि ved. P. 3, 4, 88, Schol. हुहुयात्, हुहुवत्, हुहुवन्, हुहुवथ, हुहुवां चकार, partic. हुहुत्, pl. हुहुतम्; होषम्, घ्रहोषात्, घ्रहोषुम्, होष्यामि. mod. हुहुँ; हुहुते, हुहुते 3. pl., हुहुवामहे, हुहुँ 3. sg. RV. 6, 2, 3. असुहंत, हुहुान; होतुम्, ऊ-त्वा; pass. हुहुते, हुहुवि, partic. हुहुते. in's Feuer giessen, — werfen d. i. Etwas (acc.) oder Jmd (acc.) mit Etwas (instr.) opfern; auch von Dingen, die nicht gerade im Feuer dargebracht werden; über die Construction im Veda s. auch P. 2, 3, 3. हुवि: RV. 1, 26, 6. घृतम् 110, 6. हुव्या हुहुान घ्रासनि 75, 1. सोमम् 7, 85, 1. गिरी हुहुा हुहुामि 2, 27, 1. पञ्च यं तं घ्रासानो हुहुते हुहुव्याम् 6, 10, 6. हुव्या हुहुान: Agni 8, 23, 6. हुहुानासो पतन्नुच: 8, 63, 6. 7, 95, 5. घ्रहोष्ये हुहुिरास्ये ते 10, 91, 15. 81, 1. 121, 10. VS. 8, 58. हुहुास्यानि AV. 6, 114, 3. हुहुिषा 1, 15, 1. अघ्राणा-स्त्वा घृतेन हुहुामि 31, 3. नमसा ते हुहुामि 4, 39, 9. वैवस्वते 6, 116, 1. वै-श्वानरे 18, 4, 35. अग्नौ 12, 3, 54. घ्रात्मन् 9, 6, 21. यत्किं चासौ मनसा पञ्च वाचा यज्ञे हुहुति हुहुिषा यज्ञुषा 7, 70, 1. AIR. Br. 1, 1, 3, 36, 5, 81. 34. 7, 17. 8, 24. अम् हुहुयथ वा होष्यामि TS. 6, 4, 5, 6. TBA. 2, 1, 2. fgg. घृ-तम्पु हुहुवां चकार ÇAT. Br. 1, 8, 1, 7. ÇĀKṢ. Çr. 16, 15, 5. गार्हपत्ये हु-हुवथ 11, 6, 9, 1. सायमग्नौ 2. भूतेघ्रात्मानम् 13, 7, 1, 1. प्रक्रमहोषु: 4, 3, 5, 24. 11, 5, 8, 4. 14, 9, 8, 11. यदि ह्यमान: किं चिदापद्येत 12, 6, 1, 29. दान्ति-यानि होतुमेति TS. 6, 3, 1, 6. GOBH. 1, 8, 2. KĪTJ. Çr. 2, 2, 23. 4, 10, 5, 9, 6, 30. दन्तिषां जानु प्रभुष्य हुहुति KAUC. 1. 4. 5. खेन 15. 72. प्रजाकामाया उपस्थे 15. पृष्ठे 82. अघ्रावाष्यस्य KĀND. UP. 5, 2, 4. अग्निहोत्रं हुहुवां चक्रु: KAUSH. UP. 2, 5. प्राणं वाचि, वाचं प्राणे ebend. घ्रा होतोरप्रमत्तस्ति-ष्ठति ved. Citat beim Schol. zu P. 3, 4, 16. — यस्सुहोषि BHAG. 9, 27. Spr. (II) 5045. H. 860. भस्मनि BHAG. P. 3, 29, 22. इन्द्रियेष्वेव हुहुति M. 4, 22. वाचि प्राणम्, प्राणे वाचम् 23. हुवि: 206. हुहुधि P. 6, 4, 101. VOP. 10, 2. हुवि: पावके BHATT. 20, 11. हुहुवानि P. 7, 3, 87, Schol. हुहुतु 6, 4, 87. हुहुवाम ते ऽहितम् deinetem Feinde BHAG. P. 4, 19, 28. हुहुयात् PAKṢAR. 3, 9, 22. (समिद्धि:) ताभिरग्निम् M. 2, 186. 4, 145. MBH. 2, 1154. VARĀH. BRH. S. 43, 30. 48, 77. 60, 12. MĪRK. P. 51, 53. PAKṢAR. 3, 9, 1. अग्निहोत्रम् M. 4, 25. 6, 9. घृतमग्नौ 8, 106. वातेन्द्रगुरुवङ्गीनां सर्पिषाहुती: 11, 119. MBH. 5, 1734 (हुहुयात् fehlerhaft ed. Calc.). स्थालीपाकम् VA-RAH. BRH. S. 46, 16. हुवि:शेषमनले दादशाहुती: BHAG. P. 6, 19, 7. वि-कल्पं चितौ 7, 13, 48. सार्धप तैलं हुवेण मूर्ध्नि स्रातस्य sprengen JĀGṆ. 1, VII. Theil.

288. der ungrammatische opt. हुनेत् PAKṢAR. 3, 14, 3. 28. 44. 46. 53. 60. 62. 71. fg. 79. 15, 74. st. dessen हुलेत् Verz. d. Oxf. H. 94, b, 32. 42. असुहोत् BHAG. P. 1, 15, 42. असुहुवम् P. 7, 3, 87, Schol. असुहुवुम् 83, Schol. हुहुन् nom. partic. MBH. 1, 3546. 4623 (ed. Calc. हुहुत्). H. 861 (हुहुत् und हुहुन्). st. des verbi finiti P. 3, 2, 126, VĀRTI. 5. हुहुतम् BHAG. P. 10, 69, 24. हुहुतम् gegen das Metrum Spr. (II) 3184. हुहुतम् gen. M. 3, 100. BHAG. P. 4, 5, 19. हुहुती MBH. 1, 7627. हुहुतम् nom. pl. M. 11, 27. acc. pl. BHAG. P. 4, 19, 29. हुहुताम् M. 4, 146. MBH. 3, 1966. KA-THĀS. 46, 107. RĀGA-TAR. 1, 31. महामासाहुती: PRAB. 54, 1. हुहुान Spr. (II) 3184, v. l. MBH. 9, 2384. हुहुिषि 13, 48. समरे प्राणान् 6, 4452. अग्निं हुहुयै: HARIV. 14868. हुहुव P. 3, 1, 39. VOP. 10, 3. अग्निम् MBH. 4, 137. इटामेकामग्नौ 3, 10760. R. 1, 73, 22. स्वने तनुम् RĀGA-TAR. 6, 143. वाचं मनसि BHAG. P. 1, 15, 44. 4, 5, 26. इन्द्राय शत्रवे (= इन्द्रं हन्तुं शत्रुत्वपत्यौ Comm.) 6, 9, 11. हुहुवतुम् P. 6, 4, 87, Schol. हुहुवुस्ते ज्ञातवेदसे मन्त्रै: MBH. 1, 1447. हुहुवां चकार P. 3, 1, 39. स्वनेन वपु: BHATT. 4, 5. हुहुवा-मास VOP. 10, 3. हुहुवे med. R. GOBH. 2, 56, 27. तनुमहोषात् RAOH. 13, 45. हुहुताशनम् KATHĀS. 46, 62. होष्यति MBH. 3, 13034. BHAG. P. 9, 22, 35. हुहुिर्हवा M. 3, 87. देवताभ्यो हुवि: 6, 12. हुविराघ्राण्यु R. 1, 8, 27. R. GOBH. 2, 56, 28. घृतम् M. 11, 256. अग्नौ होमान् 119. शतसकृन् सावि-त्र्या MBH. 3, 16624. घ्रात्मानं हुहुताशने R. 3, 77, 32. BHAG. P. 1, 15, 42. अग्निम् JĀGṆ. 1, 99. MBH. 3, 16644. 16723. R. 2, 76, 18. R. GOBH. 2, 56, 27. BHAG. P. 8, 9, 14. शास्तिमनामयम् R. 2, 25, 27. pass.: अग्नयो ह्यपत्ताम् MBH. 5, 7468. 1, 4944. M. 9, 318. BHAG. P. 9, 17, 15. 10, 24, 27. पुरा तुषा-ग्नाविव ह्यते हुवि: MBH. 3, 15686. अग्निहोत्राणि सायाङ्के 2, 2692. R. 2, 41, 9 (40, 9 GOBH.). वङ्गो मांसम् KATHĀS. 13, 63. यज्ञ: MBH. 1, 6870. नहि भस्मनि ह्यते M. 3, 168. नराणां यत्र ह्यते यौवानानि धनानि च Spr. (II) 548 = 6280. हुतं च होष्यमाणं च काले वेदयते सदा MBH. 2, 175 = R. GOBH. 2, 109, 8. — partic. हुते a) geopfert, n. das Geopferte, Opfer HAL-ĀJ. 2, 262. AV. 3, 21, 1. आष्य 5, 21, 2. 6, 71, 2. 7, 97, 7. हुतमग्निर्वक्तु 9, 4, 3. यज्ञ 18, 4, 15. AIR. Br. 5, 31, 7, 26. ÇAT. Br. 11, 5, 8, 4. 13, 1, 3, 1. fgg. KĪTJ. Çr. 4, 2, 18. 12, 1. KAUC. 19. 65. 72. 135. ĀCV. GRHJ. 1, 1, 2. 10, 23. अग्निहोत्रमहुतम्, अग्निधिना हुतम् MUND. UP. 1, 2, 3. — हुविम् M. 12, 68. ÇĀK. 1. भस्मनीव हुतं हुव्यम् M. 3, 181. R. 2, 25, 27. आष्य PRAB. 21, 12. अग्निहोत्र R. 2, 54, 11. 3, 5, 7. रुदितायुहुताहुति 2, 24, 6. यज्ञ M. 3, 73. fg. 4, 205. होम 6, 34. स्वात्मा कृशानौ Spr. (II) 2026. ब्रह्माग्नी ब्र-ह्मणा हुतम् BHAG. 4, 24. AK. 2, 7, 26. भस्मन् (= भस्मनि) BHAG. P. 1, 15, 21. अक्रमगिरहं हुतम् BHAG. 9, 16. RAOH. 2, 69. हुतमग्निरादे 3, 14. वि-प्रमुखाग्निषु M. 3, 99. ब्राह्मणस्य मुखे Spr. (II) 3493. व्रतमज्ञानहुतादिना BHAG. P. 1, 10, 28. हुतं प्रहुतमेव च 7, 15, 49. ब्रह्माहुति° M. 2, 106. n. SHABD. Br. 4, 7 nach dem Comm. = हुवनस्थानं मुखम्. — b) dem ge-opfert ist RV. 6, 50, 15 (neben स्तुत, vielleicht हृत zu lesen; vgl. 4.). अग्नि, हुताश u. s. w. M. 7, 145. MBH. 3, 15593. 5, 7047. R. 2, 64, 32. 5, 38, 21. 41, 18. RAOH. 1, 6, 2, 71. 9, 39. KUMĀRAS. 5, 16. Spr. (II) 4102. ÇĀK. 51, 17. BHAG. P. 1, 1, 5. 13, 29. 3, 21, 45. 8, 16, 8. सावित्रौ MBH. 3, 16639. — Vgl. अहुत, उहुत, पुरु°, ब्रह्म°, शत°, सर्व°, सु°, स्त्री°.

— caus. हुवपति opfern lassen (das Object der Opferer, das Ge-opferte oder derjenige, welchem geopfert wird): व्रातपतम् KAUC. 73. GOBH. 1, 3, 15. Schol. zu KĪTJ. Çr. 423, 8. अहत्याहुतिम् BHATT. 3, 3. अ-